

जिह्वाग (जिह्वा + ग) 1) adj. *in Windungen gehend; langsam gehend* (मन्दग) MED. p.33. H. an. 3, 122 (wo मन्दग statt मदन zu lesen ist). — 2) m. *Schlange* AK. 1, 2, 4, 9. H. 1304. H. an. MED. MBh. 1, 982. — Vgl. अजिह्वाग.

जिह्वागति (जिह्वा + गति) adj. = जिह्वाग, als Beiw. von Schlangen R. 1, 13.

जिह्वाता (von जिह्वा) f. *Falsechheit, Hinterlist* HARIV. 7335. श्राव्यं R. 2, 43, 2.

जिल्हाबार (जिल्हा + बार) adj. *dessen Oeffnung seitwärts geneigt ist* (bei einem Gefäss zum Ausgiessen): परावतं नैसत्या नुरथामूच्चाबुद्धे चक्रयुजिः क्षबारम् RV. 1, 116, 9. आर्णव 8, 40, 5.

जिह्वमोहन (जिह्वा + मोह) m. *Frosch* ÇABDAR. im ÇKDR.

जिह्वशल्य (जिह्वा + शल्य) m. N. eines Baumes, *Acacia Catechu Willd.* (s. खटिर), GATĀDH. im ÇKDR. — Vgl. जिह्वशल्य, वक्रकारक, मुशल्य.

जिह्वाशी (जिह्वा + शी) adj. *quer liegend, am Boden liegend* RV. 1, 113, 5. जिह्वायु, जिह्वापति s. unter जिह्वा 1, a.

जिह्वाशिन् (जिह्वा + श्राशिन्) m. N. pr. eines Mannes *gāna प्रुवादि* zu P. 4, 1, 123. — Viell. fehlerhaft für जिह्वाशिनः; vgl. जैह्वाशिनेय.

जिह्वित (von जिह्वा) adj. *gebogen: अभिपतति सरेषा निक्षिताभ्यात्कुर्द्धुर्जगतिरथम्* MRKSH. 143, 22.

जिह्वोकर (von जिह्वा + 1. कर) adj. *schiefmachend so v. a. übertreffend, verdunkelnd*; s. चन्द्रसूर्यजिह्वोकरप्रभ. जिह्वोकृत (sic) *eingeschreckt* VJUTP. 123.

जिह्वा (wohl von रुद्धा; vgl. जुह्वा) m. *Zunge* BHAR. zu AK. 2, 6, 2, 42. ÇKDR. किं वा शक्यामहे वकुं गणानां ते गुणोदये। मानुषेणाजिह्वेन प्रभावेत्साक्षमं वान् || HARIV. 6325. दिसहृष्टेण जिह्वेन वासुकिः प्रथयिष्यति 6326. — 2) f. श्री dass. (parox. U. 1, 153) NIR. 3, 26. AK. 2, 6, 2, 42. TRIK. 2, 6, 30. H. 583. a.n. 2, 521. लून्वार्दि जिह्वापर्द्यात्पूर्वीमध्या मृक्षीमध्ये शिश्राय वाचम् AV. 10, 2, 7. सोमस्य जिह्वा प्र जिगाति चत्वासा RV. 1, 87, 5. जिह्वाया श्रयम् 3, 39, 3. 9, 73, 9. AV. 1, 34, 2. ÇAT. BR. 3, 5, 4, 23. 8, 3, 17. 10, 3, 4, 5. लून् सजिह्वे AIT. BR. 7, 1. KAUG. 10, 25. M. 2, 90, 8, 125, 270. स्त्रेहस्ववान्प्रसवति जिह्वा MBH. 1, 5934. SUÇR. 1, 303, 16. 310, 10. 328, 19. एतस्य गुणस्तुति जिह्वामहेण द्वितीयेनापि सर्वेष्यो न कदाचित्कर्तुं समर्थः स्यात् HIT. 27, 7. दीर्घजिह्वा adj. MBH. 3, 16137. = वाच् *Rede* NAIGH. 1, 11. H. an. die Zunge oder die Zungen des Agni = *Flamme* H. an. श्रेष्ठः पिबत जिह्वाया RV. 5, 51, 2. 4, 14, 8. 3, 37, 5. परि यां जिह्वापतत् 8, 61, 18. 4, 7, 10. 6, 3, 4. 16, 32. मृद्धया जिह्वाया। श्रोदेवां वृत्ति पति च 5, 26, 1. 6, 16, 2. ÇAT. BR. 1, 3, 4, 9. Bald werden ihm drei zugeschrieben RV. 3, 20, 2 (vgl. von Varuṇa AV. 10, 10, 28), bald sieben VS. 17, 79. काली कराली च मनोवाच च मुलोहिता या च मुद्यमवर्णा। स्तुलिङ्गिनी विश्वदृष्टी च देवी लेलायमाना इति सत् जिह्वः || MUND. UP. 1, 2, 4. andere Namen H. 1099, Sch. पत्रायिहृपास्ते सप्तजिह्वः BHAG. P. 5, 20, 2. सप्तजिह्वा वङ्क्षयः (श्रेष्ठः) die siebenzüngigen Rosse des Agni RV. 3, 6, 2. द्विजिह्वा wird AK. 3, 4, 21, 136 unter den Wörtern, welche auf व ा auslaufen, aufgeführt. Vgl. श्रियं, श्रौ, ज्वाला०, दीर्घ०, द्वि०, मधु०, मन्द० u. s. w. — 3) die Wurzel der Tabernaemontana coronaria Willd. (vgl. जिह्वा) RATNAM. im ÇKDR. — अजिह्वा R. 1, 23 bei BOHLEN und LÄSSEN fehlerhaft für अजिह्वा.

जिह्वका am Ende eines adj. comp. in अजिह्वका f. *zungenlos* MBh. 3, 16137.

जिह्वल (von जिह्वा) adj. *gefäßig: प्राचे कृता परश्चादे भुजते ये च जिह्वलाः। पतति नरके घोरे लुमपिणेऽदक्क्रियाः॥* ÇADDHAT. im ÇKDR.

जिह्वाकात्य (जिह्वा + कात्य) m. N. pr. eines Mannes, *der gefäßige Kälta* P. 1, 1, 73, VÄRTT. 4.

जिह्वाय (जिह्वा + अय) n. *Zungenspitze* VS. PRÄT. 1, 18. SUÇR. 1, 155, 4. 305, 21. 307, 16. 359, 10. HIT. I, 77.

जिह्वातल (जिह्वा + तल) n. *die Oberfläche der Zunge* SUÇR. 1, 305, 19.

जिह्वानिर्लेखन (जिह्वा + निर्लेखन) n. *das Zungenschaben; Zungenschaber* RÄGAV. im ÇKDR. °निर्लेखनिक dass. VJUTP. 208. — Vgl. जिह्वानिर्लेखन.

जिह्वाप (जिह्वा + प trinkend) 1) *Hund*. — 2) *Katze* TRIK. 3, 276. H. an. 3, 444. MED. p. 21. HÄR. 239. ÇABDAR. im ÇKDR. — 3) *Tiger* H. an. ÇABDAR. — 4) *Panther* oder *Leopard*, = दीपिन् H. an. = चित्रक VIÇVA im ÇKDR. — 5) *Bär* ÇABDAR.

जिह्वामल (जिह्वा + मल) n. *der Schmutz auf der Zunge* TRIK. 2, 6, 19.

जिह्वामूल (जिह्वा + मूल) n. *Zungenwurzel* AV. 1, 34, 2. RV. PRÄT. 1, 11. VS. PRÄT. 1, 13. 65. ÇIKSHÄ 13. 18. P. 4, 3, 62.

जिह्वामूलीय (von जिह्वामूल) adj. P. 4, 3, 62. zur Zungenwurzel gehörig, so heissen die Laute रु, लु, der 6te Sibilant (:कृ, :खृ) und der 1te Varga RV. PRÄT. 1, 8; vgl. VS. PRÄT. 1, 83. AV. PRÄT. 1, 20. Insbes. heisst so der 6te Sibilant, der Visarga vor कृ und खृ; s. Einl. des RV. PRÄT. VS. PRÄT. 3, 11. 4, 100. 8, 25. 45. P. 8, 3, 37, Sch.

जिह्वारद (जिह्वा + रुद) m. *Vogel* HÄR. 56.

जिह्वालिलू (जिह्वा + लिलू) m. *Hund* BAURIPR. im ÇKDR.

जिह्वालौत्य (जिह्वा + लौत्य) n. *Gefäßigkeit* PANĀKAT. 62, 22. 103, 8. II, 3.

जिह्वावत् (von जिह्वा) m. N. pr. eines Lehrers ÇAT. BR. 14, 9, 4, 33.

जिह्वाशल्य (जिह्वा + शल्य) m. = जिह्वाशल्य RÄGAN. im ÇKDR. — Vgl. दत्तधावन.

जिह्वास्वाद (जिह्वा + श्रास्वाद) m. zur Erkl. von लेक्कन das Lecken H. 424.

जिह्वाजा demin. von जिह्वा; s. श्रधो०, श्रति०, उप०, प्रति०.

जिह्वा ein aus जैह्ववक्त zu folgerndes N. pr.

जिह्वानिर्लेखन (जिह्वा + उल्लेखन) n. *das Schaben der Zunge; f. § Zungenschaber, auch °निर्लेखन*. WILS. — Vgl. जिह्वानिर्लेखन.

जी in कृष्णी und केशवनीन्दरशर्मन् wohl das beng. जी (nach HAUGTON aus जीव entstanden) sir, master, madam: a term of endearment or respect HAUGTON; vgl. WILS. A gloss. of jud. and rev. terms.

जीक (?) in उपजीक. Wohl = जी in गोपाल०, गणपत्य०, यादव० u. s. w. Verz. d. B. H. 397.

जीर्गत (von 2. गरु) s. अजीर्गत.

जीत s. u. ज्या und vgl. श्रीति.

जीति (von ज्या) s. अजीति *Unversehrtheit, wo nachzutragen ist* RV. 9, 96, 4. TS. 5, 7, 2, 3. PÄR. GRHJ. 3, 1.

जीन nach P. 6, 4, 2, Sch. partic. praet. pass. von ज्या (in der älteren Sprache जीति). 1) adj. alt, bejährt AK. 2, 6, 1, 42. H. 340. — 2) ein lederner Sack (चम्पूट nach KULL.): जीनकार्मुकवस्तावीन्पृथग्द्याहिग्रुद्धे।